

गृहनिर्माण विभागांतर्गत धोरण ठरविण्यासाठी
मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
गृहनिर्माण विभाग,
शासन निर्णय क्रमांक-समिती-१५०९/ प्र.क्र.८/२०१७/झोपसू-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक :- ०९ जानेवारी, २०१७.

वाचा :- मा.मंत्री, गृहनिर्माण यांची अभिटिप्पणी क्रमांक व्हीआयपी/१४/२०१७ दि.९/१/२०१७
शासन निर्णय:-

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत पुनर्वसन सदनिकांची खरेदी-विक्री संबंधी मा.न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने यापूर्वी मा. मंत्री, गृहनिर्माण यांनी विधानसभेमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार शासन स्तरावरून करावयाची कार्यवाही आणि संक्रमण शिबीरातील मूळ भाडेकरुंना पुनर्विकासामध्ये आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन सदनिका देणे तसेच संक्रमण शिबीरातील अनधिकृत रहिवाश्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्वासाठी घरे अभियानांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार योग्य त्या सदनिका देण्यासाठी धोरण ठरविण्या संदर्भात मा.मंत्री, गृहनिर्माण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्यात येत आहे.

सदर समितीची रचना खालीलप्रमाणे राहिल.

१	मा. मंत्री, गृहनिर्माण	अध्यक्ष
२	मा. श्री. दिवाकर रावते, मंत्री परिवहन , खार भूमि विकास	सदस्य
३	मा. श्री. विनोद तावडे, मंत्री, शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ	सदस्य
४	मा. श्री. रविंद्र वायकर, राज्यमंत्री, गृहनिर्माण	सदस्य
५	मा. श्रीमती विद्या ठाकूर, राज्यमंत्री, महिला व बालविकास	सदस्य
६	मा. श्री. रविंद्र दत्तात्रय चव्हाण, राज्यमंत्री, बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण	सदस्य

सदर समितीचे समन्वयक म्हणून अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण हे काम पाहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचा www.intranet.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०११०१५३८०७५५०९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(कि.गो.पठाडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपालाचे सचिव
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

- ३) मा.मंत्री परिवहन यांचे खाजगी सचिव
- ४) मा.मंत्री, उच्च तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव
- ५) मा.राज्यमंत्री गृहनिर्माण यांचे खाजगी सचिव
- ६) मा.राज्यमंत्री वैद्यकीय शिक्षण यांचे खाजगी सचिव
- ७) मा. राज्यमंत्री, महिला व बालविकास यांचे खाजगी सचिव
- ८) मा. मुख्य सचिव
- ९) अ.मु.स. गृहनिर्माण यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक
- १०) प्रधान सचिव, नगर विकास विभाग
- ११) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०० ०५१.
- १२) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, अनंत काणेकर मार्ग, वांद्रे , (पूर्व), मुंबई- ४०० ०५१.
- १३) मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, गृहनिर्माण विभाग, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
- १४) मुख्य अधिकारी, इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, गृहनिर्माण विभाग, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
- १५) गृहनिर्माण विभागातील सर्व सह सचिव, उपसचिव, अवर सचिव व कक्ष अधिकारी,
- १६) निवड नस्ती/झोपसू-१

प्रत माहितीसाठी,

मा. मंत्री (गृहनिर्माण) यांचे खाजगी सचिव.